KRISHNA VENTURES LIMITED

7th Floor, Corporate Centre Opp. Hotel, VITS, Andheri-Kurla Road Andheri (East), Mumbai-400059, India **Email id**: info@krishnventure.com



January 13, 2024

To The Listing Department BSE Limited Phirozee Jeejeebhoy Towers Dalal Street, 25th Floor Mumbai – 400001

Name of Scrip: Krishna Ventures Limited Scrip Code: 504392

Dear Sir/Madam,

Subject: Submission of a copy of the publication of Notice of Postal Ballot of the Krishna Ventures Limited ("the Company")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of the notice of Postal Ballot published in the all editions of 'Business Standard' (English Language) and Mumbai edition of 'Pratahkal' (Marathi Language) on Saturday, January 13, 2024, with respect to dispatch of the notice of Postal ballot to the members of the Company and the same are available on the website of the Company at <u>www.krishnaventuresltd.com</u>.

We request you to take the above on record as compliance with relevant regulations (SEBI LODR) and disseminate to the stakeholders.

Thanking you. Yours faithfully,

For Krishna Ventures Limited

NEERAJ GUPTA

(NEERAJ GUPTA) Managing Director DIN: 07176093

FORM NO. INC-26

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, NORTHERN REGION the matter of Subsection 4 of Section 13 of Companies Act, 2013 and Clause (a) of Sub-rule (5) of Rule 30 of Companies (Incorpora Rules, 2014 AND

In the matter of FIDES CONNECT PRIVATE LIMITED (Company aving its Registered Office at 121, Pocket-1, Jasola, New Delhi 110025 Petitione

Notice is hereby given to the general public that the Company propose o make an application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation for the Alteration of Memorandum of Association of the Company in terms of Specia Resolution passed at Extraordinary General Meeting of the members of the Company held on 20th November. 2023 to enable the Company b shift its registered office from the "NCT of Delhi" to the "State of Haryana".

Any person whose interest is likely to be effected by the propose change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or sent by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest or grounds f opposition to the Regional Director at the address B-2 Wing, 2^m Floor, Parvavaran Bhawan, CGO Complex, New Delhi-110003 within 14 days of the publication of this notice with a copy to the applica Company at its registered office at the address mentioned below FIDES CONNECT PRIVATE LIMITED

CIN-U67100DL2015PTC284547

121, POCKET-1, JASOLA On behalf of the Board of Directors DELHI - 110025 For Fides Connect Private Limited Rajesh Sureka Date: 13/01/2024 Place: Delhi (DIN-08632071

APM INDUSTRIES LIMITED

Directo

Registered Office: SP-147, RIICO Industrial Area, Bhiwadi, Dist. Alwar, Rajasthan-301019 Corporate Office: 910, Chiranjiv Tower-43, Nehru Place, New Delhi-110019 Phone No.: 011-26441015-18, CIN: L21015RJ1973PLC015819 E-mail: csapmindustriesItd@gmail.com, Website: www.apmindustries.co.ir NOTICE OF POSTAL BALLOT / REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any amendments(s), statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable laws Rules and Regulations, if any, APM Industries Limited (the "Company") hereby seeks approval of the members of the Company through Postal Ballot via remote e-voting only ("remote e-voting") for Appointment and Re-appointment of Directors on the Board o he Company as stated in Notice of Postal Ballot dated January 10, 2024 (the "Notice") The Notice is available on the website of the Company at www.apmindustries.co.in, on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at <u>www.evoting.nsdl.com</u> and on the website of stock exchange i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u>

Members are hereby informed that:-

- (a) In compliance of the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs in this regard, the Company has completed the dispatch of the Notice (containing draft Special Businesses along with the explanatory statement, remote e-voting User ID, ssword and procedure of remote e-voting) to the members on Friday, January 12, 2024 via electronic mode only. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the members. Members are requested to provide their assent or dissent through remote e-voting only.
- (b) The Company is pleased to provide remote e-voting facility to its members through NSDL, to cast their votes electronically on the resolution as set forth in the Notice For detailed instructions on remote e-voting procedure, members are requested to refer instructions/notes in the Notice
- (c) The Notice has been sent to all the members, whose names appear in the Register of members/beneficiary position maintained by the depositories as on Friday, January 05, 2024 ("Cut-off Date"). The voting rights of members shall be in proportion to their holding of equity shares with the paid-up equity share capital of the Company as or the Cut-off Date. A person who is not a member as on the Cut-off Date should treat the Notice for information purpose only.

(d) The remote e-voting starts from Saturday, January 13, 2024, at 09:00 a.m. (IST) and ends on Sunday, February 11, 2024 at 05:00 p.m. (IST). Remote e-voting shall be disabled by NSDL on Sunday, February 11, 2024 at 05:00 p.m. (IST). Therefore, voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by member, the member cannot modify it subsequently.

- (e) In case of any queries or grievances relating to e-Voting, you may contact Ms. Sarita Motte, Authorised Person, NSDL, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, India through e-mail at SaritaM@nsdl.co.in / evoting@nsdl.co.in or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 OR Mr. Sarbesh Singh, Skyline Financial Services Private Limited, D-153 A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase – I, New Delhi-110020, India through email at admin@skylinerta.com or on Telephone No.: 011-40450193-96.
- f) Members holding shares in physical mode are hereby notified that pursuant to SEBI's general circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD1/P/C/2023/37 dated March 16 2023, all holders of physical shares can update/ register their contact details including the details of e-mail address by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents with Skyline Financial Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company ("RTA") of the Company. Form ISR-1 can be downloaded at https://www.apmindustries.co.in/wp-content/uploads/2022/02/Form ISR-1.pdf.
- (g) The Board of Directors has appointed Mr. Ravi Sharma (FCS No.: 4468 C.P. No.: 3666), Partner of M/s RSM & Co., Practicing Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transpare manner and he has communicated his willingness to be appointed and will be available for the said purpose.
- h) The results of the postal ballot will be announced on or before Tuesday, February 13, 2024. The said results along with the Scrutinizer's report will be displayed at the Registered Office of the Company, hosted at website of the Company i.e. www.apmindustries.co.in and on website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. The sults will also be intimate

u simultaneousiy to the Stock exchange.
For APM Industries Limite
Neha Go
Company Secretar

[Pursuant to Section 230(3) and rule 6 and 7 BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, AT CHENNAI In the matter of Companies Act, 2013 In the matter of Shrini Softex India Private Limited AND In the matter of Section 230 to 232 of the Companies Act. 2013 AND In the matter of Scheme of Arrangement between Shrini Softex India Private Limited and Sangeeth Textiles Private Limited and their respective shareholders and creditors CA/(CAA)/46(CHE)/2023 Shrini Softex India Private Limited a Company incorporated under the Companies Act, 1956 having its Registered office at 551 Ganesapuram, S S Kulam Via, Coimbatore - 641107 Applicant

FORM NO CAA.2

ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE SECURED AND THE UNSECURED CREDITORS OF SHRINI SOFTEX INDIA PRIVATE LIMITED

Notice is hereby given that by an Order dated 22nd Day of December 2023, the Chennai Bench of the National Company Law Tribunal ('Tribunal') has directed separate meeting(s) to be held for the Secured and the unsecured creditors for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s) the Scheme of Arrangement envisaging the demerger of Nagarcoil Windmill Division of Sangeeth Textiles Private Limited shall be transferred to and vested in Shrini Softex India Private Limited

In pursuance of the said Order and as directed therein, further notice is hereby given that separate meeting(s) of the Secured and the unsecured creditors of the Company will be on Thursday, 15th Day of February 2024, at 03.00 pm and 05.00 pm respectively at which time the Secured and the unsecured creditors are

requested to attend their respective meetings. Copies of the said Scheme of Arrangement (Demerger) and of the statement of Section 230 can be obtained free of charge at the registered office of the Company or from its Counsel at, Wise & Worth, Advocates and Consultants, F1, PRP Block Rose Park, 10, Santhi Nagar First Cross Adambakkam Chennai 600 088. Persons entitled to attend and vote at the meeting (or respective meetings) may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at 551 Ganesapuram S S Kulam Via Coimbatore – 641107 not later than 48 hours before the meeting.

The Company has completed the dispatch of Notice of the meetings along with the explanatory statement and annexures thereto on Wednesday, 10th January 2024 to all the secured and unsecured creditors to whom balance is due as on Monday. 01St Day of January 2024 through email / registered post in accordance with the directions of the Hon'ble Tribunal.

Forms of the proxy can be had at the registered office of the company. The Tribunal has appointed Mrs. R Sucharitha as Chairperson and Mrs. Manjula Devi as Scrutinizer of the said meeting. The above mentioned Scheme of Arrangement, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal Dated this 10th day of January 2024 -Sd/ Place: Chennai **B** Sucharitha

Chairperson Appointed by the Tribunal For the meeting

RELIGARE FINVEST LIMITED CIN:U74999DL1995PLC064132 **RELIGÁRE**

Regd. Office : 1407, 14th Floor, Chiranjiv Tower, 43, Nehru Place, New Delhi-110019 Corporate Office: Max House, 7th Floor, Block A, Dr. Jha Marg, Okhla Phase-III, Okhla Industrial Estate,New Delhi - 110020,

[(Appendix IV) Rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, The undersigned being the Authorized officer of Religare Finvest Limited under the provision of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 OF 2002) having Registered Office at 1407, 14th Floor, Chiranjiv Tower, 43, Nehru Place, New Delhi110019, also having its Corporate Office at: 7th Floor Max House Block A, Dr Jha Marg Okhla Phase-III, Okhla ndustrial Estate New Delhi-110020. (hereinafter referred to as "**RFL**") and in exercise of he powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest Enforcement) Rule, 2002 issued a Demand Notice dated 14,09,2023 calling upor 1) MR. RAHUL KUMAR NARVEKAR S/O MR. BABURAO SAMBHAJI NARVEKAR F 290, LOWER GROUND FLOOR, SARVODAYA ENCLAVE, NEW DELHI-110017 **ALSO AT:** MR. RAHUL KUMAR NARVEKAR S/O MR. BABURAO SAMBHAJI NARVEKAR C/O M/S. FASHION AND YOU OFFICE AT 426, SMILE BUILDING, UDYOG VIHAR, PHASE-III GURGAON (HARAYANA)-124001. (2) MRS. PALLAVI AJAYKUMAR RAO W/O MR RAHUL KUMAR NARVEKAR R/O D-290, LOWER GROUND FLOOR, SARVODAY/ ENCLAVE, NEW DELHI-110017 ALSO AT: MRS. PALLAVI AJAYKUMAR RAO W/O MR RAHUL KUMAR NARVEKAR C/O M/S. ENTERTAINMENT NETWORK INDIA LTD. OFFICE AT 201, 3RD FLOOR, OKHLA INDUSTRIAL AREA, PHASE-III, NEW DELHI-110013 to epay the amount mentioned in the notice being Rs. 78,48,390.59 (Rupees Seventy Eight Lakhs Fourty Eight Thousand Three Hundred Ninety and Paisa Fifty Nine Only along with interest from 07.09.2023 within 60 days from the date of receipt of the said notice.

"The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in compliance of Order dated 21-Dec-2023 passed by Ms. Tanvi Khurana, Chief Metropolitan Magistrate, District South, Saket Court Complex, New Delhi and in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 12th day of January 2024 at 2.45 PM.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **"RFL"** for an amount of Rs. 78,48,390.59 due as on 06.09.2023 and interest other charges thereor The attention of the Borrower is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

SCHEDULE OF PROPERTY
ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ENTIRE LOWER GROUND FLOOR WITHOUT
FURTHER TERRACE RIGHT, BUILT IN PROPERTY NO. D-290, AREA ADMEASURING
200 SQ. YDS. ALONG WITH 25% UNDIVIDED, INDIVISIBLE AND IMPARTABLE LAND
RIGHTS SITUATED AT GES SARVODAYA ENCLAVE, NEW DELHI.
Place : DELHI Authorised Officer

Authorised Office **Religare Finvest Limited**



Summons under Sub-Section (4) of Section 19 of the Act, read with Sub-Rule (2A) of Rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.: 21689

UNION BANK OF INDIA

SHREE SHYAM COTTON AND OIL MILLS

(1) M/s Shree Shyam Cotton and Oil Mills, a Proprietorship Firm having its Business Place at 5 K.M. Milestone, Village Haluwas, Dadri Road, District Bhiwani, Haryana 127021, through its Proprietor - Shri Harish Goyal - Proprietorship Firm. (2) Shri Harish Goyal Son of Shri Shyam Sunder, Resident of Village Haluwas, District

Bhiwani, Haryana - 127021. Having PAN No. BQXPG3412Q. Also at:- Shri Harish Goyal Sonof Shri Shaym Sunder, Resident at Village Majra Dubaldhan, Tehsil Beri, District Jhajjar, Haryana (Proprietor), Jhajjar, Haryana

SUMMONS

WHEREAS, OA/1455/2023 was listed before Hon'ble Presiding Officer / Registrar on 08.01.2024. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the said

application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 1.05.86.806/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with Sub-Section (4) of Section 19 of the Act, you, the defendants are

directed as under:-1. To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for

hould not be granted: 2. To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified

by the applicant under serial number 3A of the original application; 3. You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other asset

and properties disclosed under serial number 3A of the original application, pending earing and disposal of the application for attachment of properties;

4. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course o his business any of the assets over which security interest is created and / or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original applicatior without the prior approval of the Tribunal.

. You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets of other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security nterest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before REGISTRAR on 03.04.2024 at 10:30 A.M. failing which the pplication shall be heard and decided in your absence

Given under my hand and the seal of this Tribunal on this date 09.01.2024. Signature of the Officer Authorised to issue summons Debts Recovery Tribunal, Chandigarh (DRT 2)

AMBIT Finvest AMBIT FINVEST PRIVATE LIMITED

Corporate Off: Kanakia Wall Street, 5th floor, A 506-510, Andheri-Kurla Road, Andheri Fast, Mumbai-4000 DEMAND NOTICE

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")

The undersigned being the authorized officer of Ambit Finvest Private Limited under the Act and i Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably" believes that borrower(s) is/are avoiding the service of the demand notice(s), herefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The content otice(s) are extracted herein below

Name of the Borrower(s)	Demand Notice Date Amount	Description of Immovable property) properties mortgaged
1. PRERNA	10.01.2024	BUILD UP PROPERTY NO. 31/82 (BLOCK NO. 31, PLOT
SHARMA	Rs. 74,43,648.67/-	NO. 82), AREA MEASURING 95 SQ. YDS. (79.42 SQ
2. KULDEEP	(Rupees Seventy	MTRS.) OUT OF KHASRA NO. 220 MIN AND 221 MIN.,
SHARMA	Four Lacs Forty	SITUATED AT ABADI BHIKAM SINGH COLONY,
	Three Thousand Six	VISHWAS NAGAR, IN THE AREA OF VILLAGE
Lan Nos.	Hundred Forty Eight	KARKARDOOMA, ILLAQA SHAHDARA, DELHI 110032.
	And Sixty Seven	BOUNDARY OF THE SAID PROPERTY :
DEL000000026459	Paisa Only)	EAST: ROAD WEST :GALI 8 FT. NORTH : PORTION OF
	As On : 06.01.2024	THE SAID PROPERTY SOUTH OTHER'S PROPERTY

The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the demand amoun mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together wit applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that AFPL is a secured creditor and the loan facility availed by the Sorrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s nortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full withi the stipulated time. AFPL shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to tak invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. AFP is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), AFPL also has a right to initiate separate lega proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the AMPL This remedy is in addition and independent of all the other remedies vailable to AFPL under any other law. The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 3(13) of the Act whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of AFPL and non-compliance with the above is a offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with th undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned o any working day during normal office hours. Sd Place: DELHI

Place:	DELHI	Vijay Sharma, Authorised Office
Date :	12 /01/2024	Ambit Finvest Private Limite

Adani Power Limited, Udupi TPP adani Regd. Office: "Adani Corporate House", Shantigram, Near Vaishno Devi Circle, S. G. Highway, Khodiyar, Power Ahmedabad 382421, Guiarat, India, e-TENDER NOTICE

Adani Power Limited Udupi TPP hereby invites bids for (1) Shore Handling & Stevedoring services, (2) C&F and CHA services and (3) Draft survey, coal sampling and analysis services at New Mangalore Port and Udupi plant. The detailed specification is available on the website htpps://kppp.karnataka.gov.in. under procuring entity - Adani Power Limited All corrigendum addendum, amendments, time extension if any will be placed in the website of htpps://kppp.karnataka.gov.in and www.adanipower.com, no corrigendum will be published in the press. Last date for receipt of Bids:12/02/2024 at 17:00Hrs.

First time bidders are requested to register in the website https://www.eproc.karnataka.gov.in

KRISHNA VENTURES LIMITED Registered Office: Corporate Centre, 7th Floor, opp. Hotel VITS, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai 400059 CIN: L45400MH1981PLC025151 T: +91 22 2826 9568/69

E-Mail: infokrishnaventuresltd@gmail.com Website: www.krishnaventuresltd.com NOTICE TO SHAREHOLDERS

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rule 20 & 22 and other applicable provisions, if any, of the Companies (Management and Administration) Rules, 2014 including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) ("the Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard 2 on General Meetings ("the SS2") read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020 .10/2021 dated 23rd June, 2021 No20/2021 dated December 08, 2021 and No. 3/2022 dated May 05, 2022 ("General Circulars" (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the members of the Krishna Ventures Limited ("the Company") are being sought fo the following agenda:

The shifting of the Registered Office of the Company from the State of Maharashtra to the State of Uttar Pradesh.

from the BSE Limited ("BSE") by way of Postal Ballot through Postal Ballot/Remote E-voting. The Notice of the Postal Ballot along with the Explanatory Statement thereto has been sent or January 11, 2024 to all the members whose names appear on the Register of Members/Listo Beneficial Owners as on January 05, 2024 through electronic mail to all those members whose email IDs are registered in the records of depository participants in compliance with the General Circulars, for seeking approval of the members of the Company through Postal Ballot/Remote Evoting, for the Special Resolution for obtaining consent for the above mentioned agenda from BSE Limited (BSE) in compliance with the relevant provisions of Section 12 of the Companies Act, 2013 and sub rule 16 of rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and other relevant sections, rule and provisions as applicable.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide e-voting facilities to its members. The Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date to cast their vote electronically through e-voting services provided by NSDL. The nanner of remote e-voting has been provided in detail in the Notice of the Postal Ballot.

Members are requested to note that the e-voting and voting through Postal Ballot will open or Friday, January 12, 2024 at 9.00 A.M (IST) and will close on Saturday, February 10, 2024 a 5.00 P.M. (IST)

The Board of Directors has appointed M/s G Aakash & Associates. Practicing Company Secretaries (Membership No: A57213, COP: 21629) as the Scrutinizer for conducting the Posta Ballot / electronic voting in a fair and transparent manner. Members holding shares in physica mode are requested to furnish their email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") and Members, who have not registered their email address so far, are requested to register their email address for receiving all communications from the Company electronically with RTA at email id: admin@skylinerta.com

Members who have not received the Postal Ballot Notice may apply to the Registrar, i.e. Skyline Financial Services Private Limited, D-153 A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020, or obtain a duplicate thereof. The Postal Ballot Notice is also available at Company's rebsite www.krishnaventuresltd.com and NSDL e-voting website, https://www.evoting.nsdl.com.

The voting rights of the Members shall be reckoned on the cut-off date i.e. January 05, 2024. A person who is not a Member as on cut-off date should treat this notice for information purpose

The scrutinizer will submit his report to the Company within two working days from the last date o e-voting and the result of the Postal Ballot will be announced accordingly. The results would be communicated to the stock exchange and shall also be displayed on the Company's website i.e. www.krishnaventuresltd.com.

case of any query / grievances, the members may contact Mr. Neeraj Gupta, Managing Director of the Company at +91- 9910616750 or email: infokrishnaventuresltd@gmail.com. For any queries or issues regarding e-voting you may contact NSDL: Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email id evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors
For Krishna Ventures Limited
Sd/-
(NEERAJ GUPTA)
Managing Director
DIN: 07176093

Government of Jammu & Kashmi OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER MECHANICAL **& HOSPITALS DIVISION SRINAGAR** Telefax:- 0194-2496089, Email ID:- xenmhchdk@yahoo.in

Date: January 11, 2024

Place: Noida

Gist of e-tender

e-NIT No: M&HDS/TS /2023-24/169/e-tendering Dated:- 11.01.2024 behalf of the Lt. Governor J&K UT e-tenders are invited from reg

Aditya Birla Money Ltd.

Place: New Delhi

Date: January 12, 2024



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat; CIN: L659936J1995PLC064810; Email: abml.investorgrievance@adityabirlacapital.com; Website: www.adityabirlamoney.com; Tel.: +91-44-49490000; Fax.: +91-44-22501095.



Date : 12-01-2024

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months Ended December 31, 2023 (Rupees in Lakhs) Except per share data Year Ended Quarter Ended Nine Months Ended Sr. Particulars December December December December March No 31, 2023 31, 2022 31, 2023 31, 2022 31, 2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 10,130.86 6 688 36 27.613.14 19,704.95 26,295.54 Net Profit / (Loss) for the period 2 1.199.90 1.865.13 4.851.23 3.690.60 4,667.76 (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax 1.865.13 1.199.90 4,851.23 3.690.60 4.667.76 (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax 4 1.514.62 872.53 3,650,58 2.653.67 3.390.22 (after Exceptional and / or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) 1,510.47 895.15 3,666.69 2,710.94 3,447.23 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face Value of Re.1/- each) 565.09 564.53 565.09 564.53 564.53 14,038.14 10,352.69 Reserves (excluding Revaluation Reserve) 9,616.38 14,038.14 9,616.38 Securities Premium Account 565.75 536.17 565.75 536.17 536.17 **Debenture Redemption Reserve** 10 **Capital Redemption Reserve** 14,603.23 10,180.91 14,603.23 10,180.91 10,917.22 11 Net Worth 1,18,453.00 80,195.76 1,18,453.00 80,195.76 87,589.75 **Outstanding Debt** 12 13 Outstanding Redeemable Preference Shares (Nos. in Lakhs) 16.00 16.00 16.00 16.00 16.00 Debt Equity Ratio (No. of Times) 8.12 7.88 8.12 7.88 8.02 Debt Service Coverage Ratio (No. of Times) 0 14 0.12 0 12 0.11 0.10 15 16 Interest Service Coverage Ratio (No. of Times) 1.88 2.00 1.88 2.28 2.11 17 Earnings Per Equity Share (of Re.1/- each) 2.68 1.55 6.46 4.71 (a) Basic 6.01 (b) Diluted 2.68 1.55 6.46 4.70 6.01 (Not Annualised) (Not Annualised) (Not Annualised) (Not Annualised) (Annualised)

Notes:

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on January 12, 2024. The Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2023 have been subjected to Limited Review by the Auditors.

2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. For the items referred in relevant sub-clauses of Regulation 52(4) of the SEBI Listing Regulations, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges viz. National Stock Exchange of India Limited and BSE Limited and the full format of the Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.adityabirlamoney.com

3. The previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.

Place : Mumbai Date : January 12, 2024

By Order of the Board For Aditva Birla Money Limited **Tushar Shah** Director DIN: 00239762

with J&K State Govt., CPWD, Railways and other State/Central Governments for the below mentioned work:

Name of Work	Est. Cost (Rs. in Lacs)	Cost of T/Doc. (In rupees)	Time of completion (in days)	AA Accorded Vide No:	TS No	Earnest Money	Position of Funds
1	2	3	4	5	6	7	8
Repairs of damaged doors, pantry and providing/ fabrication of kitchen cabinet with allied works at Mechanical &Hospitals Division SrinagarBalance work	1.01	200	100	SEMHK/ TS-26/AA/ 13 of 2023- 24,Dated:- 22-12-2023	M&HDS/ TS/119 Dated 01/24	2000	Available with intending Department

1. Downloading of Bids:- The NIT Consisting of qualifying information, eligibility criteria, specifications, Bill of quantities (B.O.Q), Set of terms and conditions of contract and other details can be seen from the departmental website www.jktenders.gov.in from 25.10.2023 (15.00 hrs)and can be downloaded from 25.10.2023 (15.00 hrs).

2. Uploading: The bidders shall deposit their bids in electronic format on the above web site 25.10.2023(15:00 hrs) to 31.10.2023(12:00hrs) in two (02) covers.

3. Opening of Bids :- The bids received up to due date and time shall be opened on 31.10.2023 at 14.00(hrs

		Sd/-
No: M&HDS/TS/9142-45	DIPK-15144/23	Executive Engineer,
Dated: 11-01-2024	DIF R-13144/23	M&HD, Srinagar

DCB Bank Limited

A-Set House, 7/56, D.B.Gupta Road, Karol Bagh, New Delhi - 110005

DCB BANK

E-AUCTION SALE NOTICE

[Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002]

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), co-borrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the physical possession under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender curry public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest charges and cost etc. as per the below details:-interest, charges and cost etc. as per the below details: The property will be sold "as is where is" and "as is what is" condition

Sr. No	Name of the Borrower & Guarantors	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)	Date of E-Auction	Type of Possession
1.	MAYANK GUPTA, NEHA KANSAL, SUDHA GUPTA and M/S GOYAL ELECTRICALS	Rs.3600000/-(Rupees Thirty Six Lakh Only)	Rs.360000/-(Rupees Three Lakh Sixty Thousand Only)	30-01-2024	Physical
Details of Mortgage Property: "GROUND FLOOR PORTION", WITHOUT ROOF RIGHTS, WITH COMMON PARKING OF PROPERTY NO 1/10760, PORTION OF PART NO 2 GALI NO 9B, VILLAGE ULDHANPUR SUBHASH PARK, SHAHDARA, NEW DELHI – 110032					
kuma Date	ction Date and Time:- of property from r on 9818979116 and 8699755500 betv and time of submission of EMD on or id nikunj.mathur@dcbbank.com, ajay.	veen 11am to 6pm. before 29-01-2024 up-to 5Pm, with			

i **ne intending purchasers/didders are required to deposit EMD** amount ether through DD/NEFT/KTGS in the name of the be .OWER PAREL, Account Name – DCB BANK LOAN REPAYMENT, Account No. 90020900000170 - IFSC Code DCBL0000037

TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION

- (Contact Mr. T.Jaya Prakash Reddy, Cell No. +91-8142000062/66 Land Line No. 040-23736405, e-mail id: prakash@bankauctions.in and info@bankauctions.in at their web portal https://bankauctions.in & amp; www.foreclosureindia.com on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to detailed terms and conditions of auction sale before submitting their bids refer to the link https://www.dcbbank.com/cms/showpage/page/customer-corner.
- (2) The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (www.foreclosureindia.com) Land Line No. 040-23736405, Prospective bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only. (3) Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed format which is available along-
- with the offer/tender document on the website

	Sd/-
Date: 13.01.2024	Authorized Officer
Place : Delhi NCR, UP	DCB Bank Limited

प्रातःकाल

पालघर लोकसभा निवडणुक मेळाव्यासाठी एनडीए महायुतीची पत्रकार परिषद संपन्न

पालघर, दि. १२ (वार्ताहर) : एनडीएने लोकसभा २०२४च्या निवडणुकीत ४०० हन अधिक खासदारांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याने ४५ प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पालघर लोकसभेच्या पूर्व तयारीसाठी आज पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेची प्रस्तावना भाजप वसई विरार जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान पालघर जिल्हा महायुती समन्वयक श्री.राजन नाईक यांनी केली. पत्रकारांना माहिती देताना राजन नाईक म्हणाले की, पालघर लोकसभेच्या महायुतीमध्ये एकूण १५ मित्र पक्षांचा समावेश असून या सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी रविवार, १४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता पालघर पश्चिम येथील देविशा रोडवरील मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेत पत्रकार उमेदवाराबाबत पत्रकारांच्या प्रश्नांबाबत राणी द्विवेदी म्हणाल्या की, महायुतीचे श्रेष्ठ नेतृत्व जी उमेदवार देईल त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने महायुतीचे कार्यकर्ते काम करतील. राणी द्विवेदी यांच्याशी सहमती दर्शवत आनंद ठाकूर म्हणाले की आम्ही एक मेका विरुद्ध लढत होतो परंतु आता एकत्र काम करू. त्याचप्रमाणें कुंदन शंखे म्हणाले की मोदी सरकारचे विकास काम आणि राबविण्यात आलेल्या जनहिताच्या योजना मुळे मतदाता नक्कीच महायुतीच्या बाजूने आहे. त्याचप्रमाणे

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

उल्हासनगर, दि. १२ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये आम्रपाली नगर सुभाष टेकडी उल्हासनगर ४ येथील सार्वजनिक शौचालयात आज सकाळी एका महिलेला एक बाळ आढळले त्या महिलेने जराही विलंब न करता सदर बाळाला उचलले व मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले सदर बाळावर उपचार सुरू आहेत पोलिसांना देखील सकाळीच मध्यवर्ती रुग्णालयाद्वारे सूचना दिली गेली असून एम एल सी नोंद झालेली आहे. सध्या तरी बाळाची तब्येत स्थिर आहे हे बाळ मुलगी आहे. बाळ आढळल्याची माहिती मिळतात समाजसेवक शिवाजी रगडे व त्यांच्या पत्नी जयश्री रगडे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात भेट देऊन बाळाची विचारपूस केली व ज्या प्रकारे टायगरला सर्वार्थी मदत केली त्याचप्रमाणे या बाळाला देखील मदत करण्याची तयारी दर्शवली.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public large that my client MR. DEEPAK INDRAVEDEN DAVE residing at Flat No 201 on Second Floor in "DANI-VISHWAV LAXMI" Co-operative Housing Societ Limited situated at Sameer Chandawarka Road, DahanukarWadi, Kandivali (West) Mumbai – 400067

That Mr. Deepak Indraveden Dave Mrs. Tejal Deepak Dave are the owners o Flat No. 201 on Second Floor in "DANI VISHWAV-LAXMI" Co-operative Housing Society Limited situated at Same Chandawarkar Road, Dahanukar Wadi Kandivali (West), Mumbai – 400067, they iointly

refer WHE (Mot 2021 lega (Hus Whe his e inde 5/74 my cl the sa Any or in inhe mort hows intim unde here publi and s and/o entei nyo claim

Place

खासदार राजेंद्र गावित यांनी २०१४ नंतर केंद्र सरकार तफी झालेल्या विकास कामांची तसेच त्यांचा हस्ते पालघर व वसई विरार साठी केलेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली. त्यानुसार उपस्थित सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमताने सांगितलं की एनडीएचा श्रेष्ठ नेतृत्वाच्या निर्णयानुसार पालघर लोकसभेतील उमेदवार भरघोस मतांनी निवडून संसद भवनात पाठविण्यात येईल अशी सहमती दर्शवली. राजन नाईक यांनी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व आदरणीय पत्रकार व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.



	श्री. अवनीश कुमार तिवारी
.08.2028	(वकील उच्च न्यायालय)
दुकान क्र. २१, जय वि	जय ग्रीन लिंक रोड,
नालासोपारा (पू), तालूका	वसई, जिल्हा पालघर.

VT. OF INDIA UNDERTAI एक परिवार एक बैंव

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, तळ मजला, मोजमापित ५८५ चौ. फट बिल्डींग दि ओनर्स हाऊस को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व तो भाग भूखांडावरील बांधकामित गैर शेतजमिन धार धारक प्लॉट क्र. १६९, सीटीएस क्र. ४८०/६०, सायन विभाग, गाव सायन, मुंबई ४०० ०२२, तालूका वरळी व जिल्हा मुंबई उपनगरीय (यापुढे सदर पलंट म्हणून संवर्भित), विक्री करार अंतर्गत पक्ष १. श्री. जिमीत दरबारी व २. श्रीम. पुष्पाबेन दरबारी पहिल्या भागाचे हस्तांतरक व भाग राजी के स्वार्थ के स्वार्थ के साथ के स्वार्ग्न यांच्या दरम्यान अंसलात आणलेले करार नोंदणीकृत करून दस्तावेज अनु. क्र. बीबीई-२/२६४/२०२४ अंतर्गत उप निबंधक मुंबई शहर-२ येथील करार अंमलात आणले होते गणवना गुजर राहरू र गुजरा गांव करता थी. एल. वही. तदर फ्लॅट मूळरित्या दस्तावेज १. मूळ करार थ्री. एल. वही. वेंकटेश्वरन बिल्डर यांच्यासह अंमलात आणले होते ते करार ाळ/ हरवले आहेत व सापडत नाही आहेत. श्री. विजय जे. शाह व श्रीम. निना विजय शाह व थी. एल. व्ही. वेंकटेश्वरन यांचे मूळ करार गहाळ झाले आहेत/ हरवले आहेत व सापडत नाही आहेत. गहाळ अहवाल क्र. ५५५०–२०२४ दि. १२.०१.२०२४ सायन पोलीस स्टेशन,

मुंबई येथे तक्रार दाखाल केली आहे. सर्व बॅक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती यांना याद्वारे सूचित करण्यात ये की, माझे अशील व मला वा त्यांचे काऊन्सेल यांना कोणतेही का, माङ्ग जराति व मला वा खाव काऊसल वाना काणतत दावे असल्यास तसेच दावे, आक्षेप काही असल्यास वा कोणाही व्यक्तीस अर्ज मालमत्तेमध्ये हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच रिलीज/ कायदेशीर वारस आदी काही असल्यास त्यांनी सदर प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत योग्य पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा आक्षेप वा दावे गृहित धरले जाणार नाहीत ठिकाण : मंबई

र३.०१.२०२४	वासिम जमशेर शेखा
4.01.1010	वकील उच्च न्यायालय, मुंबई
	कुर्ला (प) मुंबई ४०० ०७०.
	मो. ९८६०७८६०३०

जाहीर सुचना

दि.

आमचे अशील सचित करत आहेत की. श्री. सुबीर सुकुमार हुदैंत व श्रीम. तापसी सुबीर हुदैंत यांनी इंडस्टियल युनिट क्र. ३१२, ३ रा मजला, बिल्डींग तनिष्का आता तन्वीज तनिष्का इंडस्टियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून, डायमंड कंपाउंड, दहिसर पेट्रोल पम्पजवळ, एस. व्ही. रोड, दहिसर (पू), मुंबई ४०० ०६८ मालमत्ता विमलेबेन घुसाभाई कच्छादिया व श्री. जगदिश जी. कच्छादिया यांच्याकडून खारेदी केला.

मूळरित्या तन्वी कन्स्टक्शन प्रा. लि. यांनी सदर युनिट प्रविणभाई अरजनभाई सोराथिया श्रीम. कैलाशबेन प्रविणभाई सोराथिया यांना करार दि. ११.१०.२०१३ (बीआरएल-२/८३६३/२०१३) अंतर्गत विक्री केला होता. त्यानंतर सदर श्री. प्रविणभाई ए. सोराथिया व श्रीम. कैलाशबेन पी. सोराथिया यांनी सदर युनिट श्री. जगदिश जी. कच्छादिया व श्री. घुसाभाई के. कच्छादिया यांना करार दि. ३०.०९.२०१४ (बीआरएल-५/९२८१/२०१४) अंतर्गत विक्री केला. सदर श्री. घुसाभाई के. कच्छादिया यांचा मृत्यू दि. २४.०६.२०२१ रोजी झाला त्यांच्या मागे (मुलगा) श्री. सुरेश जी. कच्छादिया, श्री. जगदिश जी. कच्छादिया, श्री. नरेश जी. कच्छादिया (विवाहित मलगी) – श्रीम, संगीता ए, सहागीया व (विधवा) –

जाहीर सचना

आमचे अशील सूचित करत आहेत की, श्री. राजेंद्र दत्तात्रय देशमुख हे बॅरॅक क्र. १३३/२०१बी (भाग २– मागील दिशा), तळ मजला, मोज. २७५ चौ. फूट (बिल्ट अप क्षेत्रफळ) जमिनीवरील बांधकामित सीटीएस क्र. २६२, हिंदुस्तान चौंक, मुलुंड कॉलनी, गाव मुलुंड (पश्चिम) तालूका कुर्ला, जिल्हा मंबई ४०० ०८२ येथील मालक आहेत

मूळरित्या अभिहस्तांकन करार दि. २३.०३.१९६० मार्फत भारत सरकारने सदर बॅरॅक श्री. नानक यांना विक्री केला. त्यानंतर इंडेंचर करार दि. १२.०४.१९८५ अनुसार भारत सरकारने सदर बॅरॅक श्री. माधवदास टी. बुधराज यांना विक्री केला. त्यानंतर करार दि. २६.०१.१९९४ रोजी सदर श्री. माधवदास टी. बुधराज यांनी . सदर बॅरॅक श्रीम. कमला जे. बुधराज यांना विक्री केला. पुढे सदर करार श्रीम. कमला जे. बुधराज यांनी सदर बॅरॅक श्री. प्रकाश जामत यांना विक्री केला. विक्री करार दि. ०८.०८.२००१ (नोटरीकत) करून श्री, प्रकाश जामत यांनी सदर बॅरॅक श्री, राजेंद्र दत्तात्रय देशमख यांना विकी केला, व नंतर विक्री करार दि. ०९.०८.२००१ (बीडीआर-३-४७३०-२००१) अंतर्गत माधवदास टी. बुधराज यांना सदर बॅरॅक श्री. राजेंद्र दत्तात्रय देशमुख यांना विक्री केला.

वरील निर्देशित व्यवहार अनुसार मूळ अभिहस्तांकन करार दि. २३.०३.१९६० अनुसार + करार श्रीम. कमला जे. बुधराज व श्री. प्रकाश जामत यांच्या दरम्यान अंमलात आणले होते ते करार गहाळ झाले आहेन

जर कोणाही व्यक्तीस/ संस्था/ बँकेस सदर मालमत्तेमध्ये ताबा असल्यास व/वा कोणतेही हक्व अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट, वारसा, मालकीहक्क, अदलाबदल, गहाण, धारणाधिकार, खाजगी गहाण वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्रारे अधोहस्ताक्षरित यांना सद सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ०७ (सात) दिवसांच्या आत संबंधित दस्तावेजांसह लेखी स्वरूपात सूचित करावे अन्यथा सदर व्यक्ती/ संस्था/ बँकेचे सर्व दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व आमचे अशील सदर दावे व/वा आक्षेप यांच्या संदर्भाविना मालमत्तेसह व्यवहार करण्यास मक्त असतील.

> डोईट लीगल सल्यशन वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५ वा मजला, पारस बिझीनेस सेंटर, कार्टर रोड क्र. १, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६.

> > दि. ०९.०१.२०२४

नारपोळी शाखा: ०५८६ : हरी ओम एम्पायर, अंजुरफाटा, भिवंडी दूर. ०२५२२-२३१९०२/२२९६८९ ईमेल : bom586@mahabank.co.in मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे- ५

बीओएम/१३(२<mark>)</mark> सूचना/पान ग्रुप/२०२३-२४

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

नोंदणीकृत ए.डी./स्पीड पोस्ट/हॅंड डिलेव्हरी मार्फत

. पान ग्रुप त्यांचे भागीदार कर्जदार : ए) श्री. दिपेन मनुभाई पारेखा राहणार पत्ता : ८४/सी, मानसरोवर हाऊसिंग सोसायटी वारळ देवी रोड, धामणकर नाका, भिवंडी ४२१ ३०२, बी) श्री. निलेश मनुभाई पारेखा राहणार पत्ता : ८४/सी, मानसरोवर हाऊसिंग सोसायटी वारळ देवी रोड, धामणकर नाका, भिवंडी ४२१ ३०२, सी) श्री. निरज कुमार पातीरा राहणार पत्ता : एच क. एसएस–३/१०३, मानसरोबर गार्डन, वारळ देवी लेक समोर, भिवंडी ४२१ ३०५ कार्यालय पत्ता : १३५९/४ न्यु कानेरी, वारळदेवी मंदिर जवळ भिवंडी. २. **हमीदार : श्री. चेतन छोटालाल पारेख राहणार पत्ता :** ८३/बी. मानसरोवर हाऊसिंग सोसायटी वारळ देवी रोड, धामणकर नाका, भिवंडी

विषय : सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना . तुमच्या विनंतीवरून खालील पत सुविधा बँक ऑफ महाराष्ट्र, नारपोळी शाखा यांच्याद्वारे तुम्ही क्र. १ तसेच कर्जदार व हमीदार व क्र. २ यांच्याकडून घेतली होती. पत सुविधांचा तपशील . पत सुविधांचा तपशील, प्रतिभूती प्रभारित बँकेच्या नावे सध्याची थकबाकी खालीलप्रमाणे

अनु. क्र.	पत सुविधांचे स्वरूप व रक्कम	प्रतिभूती	चालू थकित रक्कम ०९.०१.२०२४ अनुर
8,	सीसी-क्र. ६०१५१३७७७१६ (र. १,६४,००,०००.००)	प्रायमरी : स्टॉक व बुक डेब्ट्सचे तारणगहाण. कोलॅंटरल १. नॉवणीकृत गहाण पर्सेट क्र. १०३, बिल्डॉंग क्र. ३ (एसएस-३) (महापालिका मंजूर क्र. बी टाईप २ अनुसार) बिल्डॉंग सोम शिवम ३ (एसएस ३) म्हणून नामित सोम शिवम बिल्डॉंग क्र. १, २, ३ व ४ सीएचएस लि., मानसरोवर कॉम्प्लेक्स, वारळवेवी लेक, पोलीस चौंकोंजवळ व वारळदेवी तलाव भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ थेथील. भिवंडी धारक सर्व्हे क्र. १५/१(पी), १५/२ व २२ धारक मालमता श्री. नीरज हसमुख पातीरा यांच्याद्वारे मालकीची. १. नोंदणीकृत युनिटचे गहाण सर्व् क्र. ४८/३५ गाळा क्र. ३, पावर लूम शेड धारक महापालिका घर क्र. १३८४/३५, न्यु कानेरी कामतघर भिवंडी येथील दियेन मनुभाई पारेख यांच्याद्वारे मालकीचे. ३. नोंदणीकृत गहाण युनीन्ट घारक सर्व्हे क्र. ४८/३५ गाळा क्र. ३ए, पावरतूम शेड धारक महापालिका घर क्र. १३८४/३ए, न्यु कानेरी कामतघर भिवंडी येथील मालमता चेतन	लेइजर थकवार्क रु. १,६६,५७,८१४: अलागू व्याज रु. ४८१९३४.७ एकूण थकवाकी १७१३९७४९.५३ अ अलागू व्याज व लागू, व अन्य प्रभार
\$	डब्ल्यूसीटीएल – ६०४०३००२६३९	छोटालाल पारेख यांच्याद्वारे मालकीचे आहे. प्रायमरी : स्टॉक व बुक डेब्ट्सचे तारणगहाण. कोलॅंटरल १. नोंदणीकृत गहाण फ्लॅट क्र. १०३, बिल्डॉंग क्र. ३ (एसएस - ३) (महापालिका मंजूर क्र. बी टाईंग २ अनुसार) बिल्डॉंग सोम शिवम ३ (एसएस ३) म्हणून नामित सोम शिवम बिल्डॉंग क्र. १, २, ३ व ४ सीएचएस लि., मानसरोवर कॉम्प्लेक्स, वाख्वदेवी लेक, पोलीस चौंकीजवळ व वारळदेवी तलाव भिवंडी जिल्हा उगे ४२१ ३०२ थेथील. भिवंडी धारक सर्व्हे क. १५/१९(म), १५/२ व २२ धारक मालमता श्री. नीरज हसमुख पातीरा यांच्याद्वारे मालकीची. २. नोंदणीकृत युनिटचे गहाण सर्व्हे क. ४८/३५ गाळा क्र. ३, पावर लूम शेड धारक महापालिका घर क्र. १३८४/३, न्यु कामेरी कामतघर भिवंडी येथील विपेन मनुभाई पारेख यांच्याद्वारे मालकीचे. ३. नोंदणीकृत गहाण युनिट धारक सर्व्हे क्र. ४८/३५ गाळा क्र. ३ए. पावर लूम शेड धारक मालकीचे आहे.	दि. ०९.०१.२०२४ अ ले ड्जर थकवाकी रु. १८२८५९७.०८ अलागू व्याज रु. ६८१४ एकूण धकवाकी १८९६७३८.८८ ऑ अलागू व्याज व लागू, अन्य प्रभार दि. ०९.०१.२०२४ अ
40 A	जीईसीएल – ६०३५९७६५४४३	प्रायमरी : स्टॉक व खुक डेब्ट्सचे तारणगहाण. कोलॅटरल १. नोंवणीकृत गहाण पर्लेट क्र. १०३, बिल्डॉंग क्र. ३ (एसएस-३) (महापालिका मंजूर क्र. बी टाईप २ अनुसार) बिल्डॉंग सोम शिवम ३ (एसएस ३) म्हणून नामित सोम शिवम बिल्डॉंग क्र. १, २, ३ व ४ सीएचएस लि., मानसरोवत कॉम्प्लेस्स, वाटळदेवी लेक पॉलीस चौकीजवळ व वारळदेवी तलाव मिलंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ येथील. भिवंडी पारक सल्हें क्र. १५/१९(पी), १५/२व २२ धारक माल्यमता श्री. नीरज हसमुख पातीरा यांच्याद्वारे मालकीची. २. नोंदणीकृत युनीटचे नाहाण सल्हें क्र. ४८/३५ गाळा क्र. ३, पावर लूम रोड धारक महापालिका घर क्र. १३८४/३, न्यु कानेरी कामतघर भिवंडी येथील दियेन मनुभाई पारेख यांच्याद्वारे मालकीचे. ३. नोंदणीकृत गहाण युनिट घारक सल्हें क्र. ४८/३५ गाळा क्र. ३ए, पावरतूम रोड धारक महापालिका घर क्र. १३८४/३ए, न्यु कानेरी कामतघर भिवंडी येथील दियेन परेख यांच्याद्वारे मालकीचे आहे.	लेड्जर थकबाकी : २१४८४०२.१२ + उ व्याज रु. ६०७९२. एकूण थकबाकी २२०९१९४.७९ अ अलागू व्याज व लागू व अन्य प्रभार वि ०९.०१.२०२४ अनु
8	टीएल – ६०३९१९५८१३०	प्रायमरी : स्टॉक व बुक डेब्ट्सचे तारणगहाण. कोलॅंटरल ?. नोंवणीकृत गहाण फ्लॅट क्र. १०३, बिल्डॉंग क्र. ३ (एसएस-३) (महापालिका मंजूर क्र. बी टाईंप २ अनुसार) बिल्डॉंग सोम शिवम ३ (एसएस ३) म्हणून नामित सोम शिवम बिल्डॉंग क्र. १, २, ३ व ४ सीएचएस लि., मानसरोवर कॉम्प्लेक्स, वारळवेवी लेक, पोलीस चॉकीजवळ व वारळवेवी तलाव भिवंडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२ थेथील. भिवंडी धारक सल्हें क्र. १५/१(पी), १५/२ व २२ धारक मालमता श्री. नीरज हसमुख पातीरा यांच्याद्वारे मालकीची. १. नोंवणीकृत युनिटचे गहाण सल्हें क्र. ४८/३५ गाळा क्र. ३, पावर लूम शेड धारक महापालिका घर क्र. १३८४/३, न्यु कानेरी कामतघर भिवंडी येथील विरोन मनुभाई पारेख यांच्याद्वारे मालकीचे. ३. नोंवणीकृत गहाण युनिट धारक सल्हें क्र. ४८/३५ गाळा क्र. ३ए. प्रवरमू शेड धारक महापालिका घर क्र. १३८४/३ए. न्यु कानेरी कामतघर भिवंडी येथील मालमत्ता चेतन छोटालाल पारेख यांच्याद्वारे मालकीचे आहे.	लेड्जर थकबाकी ०३०६५००.५६ + अ व्याज रु. १६२७०७ एकूण थकबाकी १०४६९२०७.७७ अ अलागू व्याज व लागू व अन्य प्रभार दि. ०९.०१.२० अनुसार.
S	एफआयटीएल- ६०३९१९५९५९७		लेड्जर थकबाकी : १४६०४९६ + अल व्याज रु. ६२९००, एकूण थकबाकी : १५२३३९६.०१ आ अलागू व्याज व लागू व अन्य प्रभार दि. ०९.०१.२०द अनुसार.

सासा क्र. ६०१५१३७७७१६ रु. १,६४,००,०००.०० • आरएफ ४५ -• आरएफ ४६ व ४७/ नवीन डीओ१ : डिमांड प्रॉमिसरी नोट दि. १३.०८.२०२

मुंबई, शनिवार दि. १३ जानेवारी २०२४ 🚺

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील यांनी <mark>श्री. विनोद गोविंदराम मेलवानी</mark> यांच्याकडून खाली लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत जागेमधील सर्व त्यांचे हक्क, अधिकार व हितसंबंध (सेंदर जागा खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

सर्व व्यक्तींना सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे वा हितसंबंध असल्यास तसेच विक्री अदलाबदल, हस्तांतरण, भाडेकरार, उप भाडेकरार, गहाण, भेट, वहिवाट, लीव्ह ॲन्ड लायसन्स, न्यास वारसा, देणगी, ताबा, तारणगहाण, प्रभार, धारणाधिकार, सुविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांन याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता सी/ओ दिनेश जैन. ४१०. काकड मार्केट. था मजला, ३०६, काळबादेवी रोड, मुंबई ४०० ००२ येथे दस्तावेज परावे/ कागदपत्रे यांच्यासह प्रसिद्ध तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सुचित करणे आवश्यक आहे अन्यथा कोणतेही सदर दा काही असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेतु बंधनकारक नसतील सदर दावे हे कोणत्याही संदर्भाविना पूर्ण करण्यात येतील.

वरील संदर्भित मालमत्तेची अनुसूची :

दहा (१०) संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकीचे सदर सोसायटी धारक विभिन्न क्र. १४४१ ते १४४५ (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. २८९ दि. ०४.०५.१९८७ व शेअर धारक विभिन्न क्र. २८०६ ते २८१० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ६२१ दि. १०.११.२०१४ अंतर्गत मेकर चेंबर्स ५ प्रीग ायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्याद्वारे जारी नोंदणीकरण क्र. बीओएम/ डब्ल्यूए/जीएनए (ओ)३०७/१९८५-८६ धारक सर्व ते हक, अधिकार व हितसंबंध कार्यालय जागा क्र. ९२२ मोजमापि अंदाजे ४६० चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, ९ वा मजला यांच्यासह एक (०१) कार पार्किंग जागा क्र. ४ बिल्डींग मेकर चेंबर्स ५ असलेल्या सदर सोसायटीच्या प्लॉट क्र. २२१, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ येथील जमिन धारक सीएस क्र. १९६२ धारक फोर्ट विभागाच्या नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा मुंबई शह मर्यादेतील.

दि. १३ जानेवारी, २०२४

(महेंद्र सी. जैन) वकील व सॉलिसीटर

कृष्णा व्हेंचर्स लिमिटेड नोंदणीकत कार्यालय : ७ वा मजला, कॉर्पोरेट सेंटर, हॉटेल व्हीआयटीएस समोर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० व

सीआयएन : एल ४५४००एम एच १९८१पीएलसी ०२५१५१, दुरध्वनी क्रमांक :: + ९१ - २२ २८२६ ९५६८/६९ sltd@gmail.com संकेतस्थळ : www.krishnavent इ मेल : infokrishnaven समभागधारकांना सूचना

सभासदांना यादवारे कळविण्यात येते की कंपनी कायदा २०१३(कायदा) चे कलम १०८ आणि कलम ११० च्य अनुसार तसेव लागू असलेल्या अन्य आवश्यक त्या तत्तुर्दीत्या अनुसार तसेव त्यासह वाचा कंपनौठ (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि नियम २२ तसेच लागू असलेल्या अन्य तरतदींच्या अनुसार (त्यातील वैधानिक सधारणांच्या सह आणि रि एन ऍक्ट मेंट यांच्या सह) (नियम) भाणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस सिक्यरिटीज अँड नियम २०१५ चा नियम ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स)आणि सर्वसाधारण सभांच्या यासंदर्भात जारी करण्या आलेले सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड २ (एस एस २) तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२ दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २२/ २०२० दिनांकीत १५ जुन २०२०, ३३ प्रधानमंत्र २० रहे होता २२ सप्टेंबर २०२०, ३४/ २०२० द्वितांकीत ३१ डिसेंबर २०२०, १८ २०२१ दिवांकीत २३ जून २०२१ क्रमांक २०/ २०२१ दिवांकीत ०८ डिसेंबर २०२१ आणि क्रमांक ०३/ २०२२ दिवांकीत ०५ मे २०२२ (सामान्य परिषत्रके) जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार तसेच अन्य आवश्यक ते कायदे आणि नियम (त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या वैधानिक सुधारणा आणि रि एन ऍक्टमेंट यांच्या सह), कृष्णा व्हेंचर्स लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची मान्यता खालील प्रमाणे नमुद केलेल्य आमंत्रित करण्यात येत आहे.

ए) कंपनीचे नोंदणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातन उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरित करणे.

बीएसई लिमिटेड (बीएसई) यांच्याकडून टपाली मतदान पद्धतीने आणि टपाली मतदान / दूरस्थ इ मतदान पदधती यांच्या माध्यमातुन घेण्यात येत आहे. टपाली मतदान सुचना तसेच त्यासह एक्सप्लेनेटरी स्टेटमेंव निर्गमित करण्याची प्रक्रिया दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण करेण्यात आली आहे आणि ही प्रपत्रे कंपनीच्य अशा सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहेत, ज्या सभासदांची नावे सभासद नोंद पुस्तिका / लाभार्थ मालकांची यादी यामध्ये दिनांक **०५ जानेवारी २०२४** रोजी नोंदणीकृत आहेत. आणि ही प्रपत्रे इलेक्ट्रॉनिव माध्यमातून अशा सभासदांना पाठविण्यात आली आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटर यांच्याकडे नोंदणीकत आहेत. आणि ही प्रक्रिया सदरील प्रस्तावांना सभासदांची मान्यता घेण्यासाठी एमसीए परिपत्रकाच्या अनुसार पूर्ण करण्यात आली आहे. आणि ही मान्यता टपाली मतदान / दूरस्थ इमतदान पद्धतीव घेतली जाणार आहे, आणि जे विशेष प्रस्ताव जे बीएसई यांनी दिलेल्या अजेंड्यानुसार सभासदांच्या संमतीसार्ठ रेवियात आणे आहेत कंपनी कायदा २०१३ चे कलम १२ च्या तत्व्रीया अनुसार आणि कंपनीज (मॅनेजमेंट अंड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २२ आणि उपनियम १६ च्या अनुसार आणि लागू अप्रसंतेणे अन्य कलमे, नियम आणि तरातुदीत्या अनुसार. सभासदांना दूरस्थ व मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरि

लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे. कंपनी इ मतदान सुविधा कंपनीच्या अशा सभासदांना उपलब्ध करून देत आहे ज्या सभासदांकडे कट ऑफ तारीख रोजी कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅत स्वरूपात आहेत ज्या माध्यमातून एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दूरस्थ इ मतदान सुविधेच्य माध्यमातून सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावता यईल दरस्थ इ मतदान प्रक्रियेचा तपशील टपाली मतदान सुचनेत विस्ताराने देण्यात आला आहे.

भूरात्म व राजधान मालन्म (पनास पनास) मुख्यता परास्तार प्रभाव पत्राता जातः जातः स्रामरातांना आवात्म करण्यात येते की त्यांनी कृष्पया तोद दयावी की इ मतदाना / दपाली मतदान प्रक्रियेल शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळच्या अनुसार) प्रारंभ , तरण्यात येईल आणि ही प्रक्रिया **शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४** रोजी रोजी संध्याकाळी ५. ०० वाजत (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) संपुष्टात येईल

. कंपनीच्या संचालक मंडळाने टॅपाली मॅतदान / इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पदधतीने पार पाडावी याची छाननी कारण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून मेसर्स जी आकाश अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्रमांक : ए ५७२१३, सीओपी : २१६२९) यांची नियक्ती केली आहे. असे सभासद ज्यांच्याक कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स (आरटीए) यांच्याकडे सादर करावेत आणि असे सभासद ज्यांनी आपले इ मैल तपशील नौंदणीकृत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कंपनीकडून पुढील माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आपले इ मेल तपशील आरटीए यांच्याकडे त्यांचा ड मेल तपशील : admin@skylinerta.com येथे नोंदणीकत करावेत.

असे सभासद ज्यांना टपाली मतदान सूचना प्राप्त झालेली नाही, त्यांनी रजिस्ट्रार म्हणजेच स्काय लाईन फिनान्शिअल सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड, डी - १५३, ए. पहिला मजला, ओखला इंडस्टिअल क्षेत्र, फेज - १ ात्रणात राजात ताल्यताचे आवत्यहुत के स्वार्थ्य के स्वार्थ्य के सुचले चे प्रतिकोट पत्र प्राप्त कराइयत स्वार्थ्य क नवी दिल्ली (१९०२) यांच्यावह अनस्वत्य किंवा सूचलेची प्रतिकोट पत्र प्राप्त करावी. टागली मतदान सूचन कंपनीचे संकेतस्थळ www.krishnaventuresitd.com येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि एनएसडीएल यांचे इ मतदान संकेतस्थळ https ://<u>www.evoting.nsdl.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच ०५ जानेवारी २०२४ च्या परिस्थितीवर निर्धारित करण्यात येतील. कट ऑफ तारीख रोजी जी व्यक्ती कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसार्ठ आहे असे समजावे.

छाननी अधिकारी आपला अहवाल कंपनीला इ मतदानाच्या शेवटच्या तारखेपासून कामकाजाच्या दोन दिवसा सादर करतील. आणि टपाली मतदानाचे निकाल त्याप्रमाणे घोषित करण्यात येतील. निकालांची माहिती स्टॉव एक्स्चेंज यांना देण्यात येईल आणि ते निकाल कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.krishnaventuresltd.</u>co येथेही प्रकाशित करण्यात येतील.

कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास सभासद श्री नीरज गुप्ता, कंपनीचे व्यवस्थापकीय संचाल यांच्याशी + ९१ - ९९१०६१६७५० येथे किंवा इ मेल तपशील : infokrishnaventuresltd.com येथे संपर्क साध शकतात. इ मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण एनएसडीएल यांच्याशी श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ए विंग ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई येथे तसेच विनिर्दिष्ट इ मेल आयडी - <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधू शकता.

संचालक मंडव	ठाच्या आदेशानुसार
कृष्णा व्हेंचर्स लिगि	मेटेड यांच्या करिता
	स्वाक्षरी / -
	(नीरज गुप्ता)
व्यवस्थ	वापकीय संचालक \
aftarr	TTTT

कॅनरा बॅक Canara Bank 📣 👔 सिंडिकेट Syndicate

दिनांक : ११ जानेवारी २०२४

स्थळ : नोएडा

rship basis (hereinafter called and ed to as "the said flat"). REAS Mrs. Tejal Deepak Dave	औम. विमलाबेन जी. कच्छादिया हे केवळ कायदेशीर वारस आहेत. नंतर सदर श्री. सुरेश जी. कच्छादिया, श्री. जगदिश जी. कच्छादिया, श्री. नरेश जी. कच्छादिया		 एफ ६६जे : सर्व सुविधांकरिता तारणगाहाण करार दि. १३.०८.२०२१ • नॉवणीकृत गहाण दि. २४.०१.२०१९ डब्ल्यूसीटीएल, डब्ल्यूसीटीएल, डब्ल्यूसीटीएल करिता – ६०३९१९५८१३० रु. १,००,००,०००.०० • आएएफ-४५ – पत सुविधा दि. १३.०८.२०२१ करिता अर्ज आएफ ४६ व ४७/ नवीन डीओ१ : डिमांड प्रॉमिसरी नोट दि. १३.०८.२०२१ • आरएफ २४५ मुदत कर्ज दि. १३.०८.२०२१ करिता करार नॉवणीकण गहाण दि. २४.०.२.०११ 	सताक्षुड्र पूर्व शाखा (२११९) : तळ भजला, हाटला भडलड प्रामायसस, जवाहरलाल नेहरू रोड, सांताक्रुझ (पू), सुंबई ४०० ०५५, महाराष्ट्र. दूर. क्र. +९१ २२-२६१२ २७७०, २९१२ ७०४२, २६१९ १७९३ ईमेल आयडी : cb0111@canarabank.com
,	श्री. जगदिश जी. कच्छादिया, श्री. नरेश जी. कच्छादिया व श्रीम. संगीता ए. सुहागीया यांनी त्यांचे हक व शेअर्स दिवंगत श्री. घुसाभाई के. कच्छादिया यांचे रोअर्स श्रीम. विमताबेन जी. कच्छादिया यांच्या नावे रिलीज करार दि. १३.१२.२०२३ (बीआरएल-८/१६७९१/२०२३) मार्फत नावे केले. व आता श्रीम. विमताबेन जी. कच्छादिया व श्री. जगदिश जी. कच्छादिया यांनी सदर युनिट श्री. सुबीर सुबुमार हुदैत व श्रीम. तापशी सुबीर हुदैत यांना करार दि. २१.१२.२०२३ (बीआरएल-८/१६७४०८/२०२३) अंतर्गत विश्री केला. जर कोणाही व्यक्तीस/ संस्था/ बँकेस सदर मालमत्तेमध्ये ताबा असल्यास व/वा कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच विश्री, भेट, वारसा, मालकीहक, अदलाबदत, गहाण, घारणाधिकार, छाजगी गहाण वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांना सदर सूचनेच्या प्रसिदी तारखोपमून १४ (जॉंता) दिवसांच्या आत संबंधित दस्तावेजांसह लेखी स्वरूपात सूचित करावे अन्यथा सदर व्यक्ती/ संस्था/ बैंकेचे सर्व दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व आमचे अशील सदर दावे व/वा आक्षेय यांच्या संदर्भाविना मालमतेसह व्यवहार करण्यास मुक्त असतील. ड्रोईट लीगल सल्युग्रन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई		 गोंदणीकरण गहाण दि. २४.०१. २०१९ जोंदेवर १९-६०२५९७६ २०१२ जोंद्रपीएल (प्रप्रस्पप्रमुं) करिता - कोलिक १९-६०२५९७६ ४४९३, ह. ३६,६०,०००.० आरएफ-२५- पत सुविधा दि. ०३.०७. २०२० करिता जर्ज आरएफ २५- पत सुविधा दि. ०३.०७. २०२० करिता जर्ज आरएफ १५ ४५ य से सुविधांकरिता - इंसीएलजीपस १.० (एकसट.) - एपएसएपर्ष्ट - ६०४०३००२६३१ ह. १८,३०,०००.० आरएफ ४६ व ४७/ नवीन डीओ ? (इमांड प्रमिस ती ति. ०३.०७. २०२० आरएफ ४५ प से सुविधांकरिता - इंसीएलजीपस १.० (एकसट.) - एपएसएपर्य - ६०४०३००२६३१ ह. १८,३०,०००.० आरएफ ४६ व ४७/ नवीन डीओ? (हमांड प्रमिस ती ती ते २.२.१२.२०२१ गोरएफ ४५ व ४७/ नवीन डीओ? (हमांड प्रमिस ती ते दि. २.१२.२२.२२) गोरएफ ४५ व ४७/ नवीन डीओ? (हमांड प्रमिस ती ते दि. २.१२.२२.२२) गोरपण करण प्रमार यांच ता वराति १. इंसांड प्रमिसती ते दि. २.१२.२२.२२ गोरपण करण प्रमार दांच ता वराति १.३ मात्राण १.९ प्रमार २. प्रमार प्रकष्य १. तारणगहाण व वोंदणीकरण गहाण ५तेंट ऊ. १०.३, विल्डींग ऊ. १.२.१२.२२१ गोरपण करण प्रमार वांच ता वर्षाता १.९ प्रमार ३. प्राष्ठण / तारणगहाण वाकालंट प्राराण हरा थी. ती ते हसमुख पाति, अ. ते वे त छोटालाल परेख, अ. तितेच मनुभाई परेख, ३. रहाण / तारणगहाण प्रार वा वा वारणता भर १.९ (प्रमार २.) (प्रतार २.२.१२.२०११ प्रार प्रवर्ध २.९ प्रमार वित्त व कु डेव्रसथे तारणगहाण. कोलेंदरल रा १. गोरणीकरण गहाण फरंट ऊ. १०३, विल्डींग ऊ. १.२.३२ व र प्रार्थ मात्र ता वाय्याहो पालिका मंझ्य एक वा वेति कर ती ति छ. राते वर्ष वा व्रार मत्त्राचिक प्रार वा व्यार भालकरा वा वेदा वा २. प्रार प्रार विद्य वा व्यार मालकी वा २. गोरणीकरण गहाण प्रार वा व्यार भालकीची २. गाळण त्रार्य भालकीची २. रात्या वाय्याहो भालकीची २. रात्या वाय्याहो भाळ क्र २.२.४ (प्रा र वा यात्या वा व्यार भालकी व वा २. २.४.४ २.४ व व वा वित्त व ते ते . आरायत वा व्यार भालकीची राहण वुविट धारक सर्व के .४ ८/३५ गाळा क्र ३ प्रार वित्त व्या वार्या वा व्यार भालकीची राहण वा वार्या मालकीची अताली याद्या मालकीची अताली याद्या माण्या वार्या वा वार्या प्रार वित्त व्या वा व्यार वा व्यार वा व्यार वा व्यार वा व्यार वालकीच वे ता त्र रात्य व व्यार वार्या वा व्यार वा व्	र१११९ ७७४२, २६१९ १७९३ ईमेल आयडी : cb0111@canarabank.com ताबा सूचना (अनुच्छेद १३(४)) (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी : अधोहस्ताक्षति कॅनरा बॅंक यांच्या प्राधिकृत अधिकाप्यांनी सीक्युटिरावश्रेशन ॲन्ड किन्स्ट्रक्श- ऑफ फायनास्थिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युटिरी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कावदा, ५४/२००२) (यापुढे कायदा म्हणून उल्लेखीत) अंतर्गत व सीक्युटिरी इंटरेस्ट ऑव्ट, २००२ (कावदा, ५४/२००२) (यापुढे कायदा म्हणून उल्लेखीत) अंतर्गत व सीक्युटिरी इंटरेस्ट ऑवट, २००२ (कावदा, ५४/२००२) (यापुढे कायदा म्हणून उल्लेखीत) अंतर्गत व सीक्युटिरी इंटरेस्ट ऑवट, २००२ (कावदा, ५४/२००२) (यापुढे कायदा म्हणून उल्लेखीत) अंतर्गत व सीक्युटिरी इंटरेस्ट (पर्न्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ३ सहवाचिता कल्तम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्री./ श्रीम. श्रीती अमित हरमळकठर उर्फ श्रीम. श्रीती यू. गोरे यांना सूचनेमध्ये निर्देशित यूचना अनुसार राक्षम रु. ३३,६०,८३३.३२/ (ह. तेहत्तीस लाखा साट हजार आदर) तेहत्तीस व बत्तीस पैसे मात्र) या रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. २८.१०.२०२३.३२/ (ह. तेहत्तीस लाखा साट हजार आदर) तेहत्तीस व बत्तीस पैसे मात्र) या रक्कमेच प्रदान स्वर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेतात्व खालील निर्देशित मालमतेचा दि. ०९ जानेवारी, २०२४ रोजी ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जवारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंत व्यवहार कर्स नये व अर्स कोणतेही व्यवहार हे कॅन्सा बॅंक यांच्या प्रभारांतर्गत राक्षम रु. ३३,६०,८३३.३२/ असेल. कायदाच्या अनुच्छेद १३ (८) अंतर्गत कर्जदार यांचे यांच्या प्राप्तांतर्गत राक्षम ठ. ३३,६०,८३३.३२// (हिवासी जागा धारक फलर्ट क्र. ५०४, मोजमापित २४.४९२ ची. मीटर चटई क्षेत्रफळ, ५ वा मजला, बिल्डींग आरयान व्हू म्हणून ज्ञात, जिमेनीवरील वांधकामित प्लॉट क्र. २५, याव नावडे, तालूका पनवेल, जिल्हा रायाड देथील मालमत्ता सामा : उन्तरेस ड. ४३, दक्षिण झ १५ मीटर रुव सन्त, पूर्वेस : १५ मीटर रुद रस्त, पश्चिमेस : प्लॉट क्र. १६.
Malad East,Mumbai-400097, Mobile Number: 9869076919	५०२, ५ वा मजला, पारस बिझीनेस सेंटर, कार्टर रोड क्र. १, बोरिवली (पूर्व),		प्रतिभूती असल्यास). ८. कायद्याचे अनुच्छेद (१३) च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.	सही/-
Mumbai Date: 13/01/2024	मंबई - ४०० ०६६.		बँक ऑफ महाराष्ट्रकरिता	 दिनांक : ०९.०१.२०२४ प्राधिकृत अधिकारी. ठिकाण : पनवेल. रायगड जिल्हा कॅनरा बँक
	3-14 0	I	मरोज कमार प्रायतान महात्यतम्शापक व प्राधिकत अधिकारी	ा देका णाः भगवला, रायगडा जलहा के नरी खेक

राजकोट नागरिक सहकारी बँक लि.

आर. ओ. व एच. ओ. : अरविंदभाई मणियार नागरिक सेवालय, १५० रिंग रोड, राइया सर्कलजवळ, राजकोट दूर. २५५५५५५

प्रतिकात्मक ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

अधोहस्ताक्षरीत राजकोट नागरिक सहकारी बँक लि., एच. ओ. राजकोट यांचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटा इंटरेस्ट अॅन्ड (एन्फोर्समेंट) अल्पते व सीक्युरिटी इंटरेस्ट अॅन्ड, २००२ अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जवार व हमीदार यांना सदर सूचनेमध्ये निर्देशित रक्षमेचे प्रवान कराबे व त्यावरील व्याजाचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, अधोहस्ताक्षरितांनी प्रतिभूत थकबाकींच्या वसुलीकरिता सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम २(१) सहवाचन सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा धेतला आहे. विशेषत: कर्जवारा न व आसे कोणतेही व्यवहार के नये व असे कोणतेही व्यवहार करूनये व असे कोणतेही व्यवहार हे राजकोट गांग प्रभारांसह दि. ०१.०१.२०२४ रोजीपासून खालील निर्देशित रक्षमेकरिता व व्याजासह रकमेच्या अधीन असतील

अनु. क्र.	शाखा नाव व खाते क्र.	कर्जदार/ हमीदार/ संचालक / भागीदार यांचे नाव व जर बॉकेने वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना जारी केली तर तारीख व वृत्तपत्र तपशील	अनुच्छेद १३(२) अनुसार थकित रक्कम व सूचना तारीख	प्रतिकात्मक ताबा दिनांक	दि. ३१.१२.२०२३ अनुसार थकित रक्रम	गहाण मालमत्ता विवरण
۶.	काळबादेवी ०५२०७१७०२०००१५३ (एसईसी/४४४७)	कर्जदार : चौंधरी मुकेश दानाराम हमीदार : १. चौंधरी सुरेश दानाराम २. चौंधरी संगीता सुरेशभाई, ३. ग्रेट इफ्रास्ट्रक्चर ४. चौंधरी सुरेश दानाराम (ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चर यांचे भागीदार) ५. चौंधरी संगीता सुरेशभाई (ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चर यांचे भागीदार) अॅक्टीटह टाईम्स व मुंबई लक्षदिय ०९.१०.२०२३	रु. ११,६७,८४२.०० (दि. ३१.०७.२०२३ अनुसार) सूचना तारीखा : २२.०८.२०२३	११.०१.२०२४	रु. १२,२५,२२४.००	१. कार्यालय धारक क्र. २, मोजमापित बिल्ट अप क्षेत्रफळ अर्थात ३१५ चौ. फूट अर्थात २९-२८ चौ. मीटर पहिला मजला, बिल्डॉंग क्र. १, साई कमर्शिअल कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात, गाव शिरगाव, जिल्हा पालघर जमिन मोजमापित ५४९९० चौ. मीटर द्वेत्रफळ पैंकी १०२५-५९ चौ. मीटर जमिन धारक गट क्र. ६६२, ७३८, ७४३ ते ७५०, ७५२, ७५६, ८४६, ८४७, ८४९, ८४८/१, ८४८/२, ८४८/३ व गट क्र. ७४२ व ७५१ धारक गाव शिरगाव, जिल्हा पालघर येथील विक्री करार क्र. पीएलआर/१११४७/२०१३ दि. १७.१२.२०१३ अंतर्गत ताल्यात घेतलेले व मूळ घोषणा करार क्र. ४९६/२०२०, दि. १४.१२.२०२० अंतर्गत ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे असलेले. २. गुड्सचे सर्व स्टॉक्स, मशीनरी फर्निचर व फिक्सचर, बाहने, कम्प्युटर आदी संस्था/ कंपनी.
२.	काळवादेवी ०५२०७१७०२०००१५४ (एसईसी/४४४८)	कर्जदार : चौंधरी मोहनलाल विरमाराम हमीदार : १. चौंधरी सुरेश दानाराम २. चौंधरी संगीता सुरेशभाई, ३. ग्रेंट इन्फ्रास्ट्रक्चर ४. चौंधरी सुरेश दानाराम (ग्रेंट इन्फ्रास्ट्रक्चर यांचे भागीदार) ५. चौंधरी संगीता सुरेशभाई (ग्रेंट इन्फ्रास्ट्रक्चर यांचे भागीदार) अंक्टील्ह टाईम्स व मुंबई लक्षदिप ०९.१०.२०२३	रु. १४,५८,८९५.०० (दि. ३१.०७.२०२३ अनुसार) सूचना तारीखा : २२.०८.२०२३	११.०१.२०२४	रु. १५,३०,५८१.००	१. दुकान धारक क्र. ४, मोजमापित बिल्ट अप क्षेत्रफळ अर्थात ३२८ चौ. फूट अर्थात ३०-४८ चौ. मीटर तळ मजला, बिल्डींग क्र. १, साई कमर्शिअल कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात, गाव शिरगाव, जिल्हा पालघर जमिन मोजमापित ५४९९० चौ. मीटर क्षेत्रफळ पैंकी १०२५-५९ चौ. मीटर जमिन धारक गट क्र. ६६२, ७३८, ७४३ ते ७५०, ७५२, ७५३, ८४६, ८४७, ८४९, ८४८/१, ८४८/२, ८४८/३ व गट क्र. ७४२ व ७५१ धारक गाव शिरगाव, जिल्हा पालघर येथील विक्री करार क्र. पीएलआर/१११४०/२०१३ दि. १७.१२.२०१३ अंतर्गत ताव्यात घेतलेले व मूळ घोषणा करार क्र. ४९, १०२०, दि. १४.१२.२०२० अंतर्गत ग्रेट इन्फ्रास्ट्रक्यरच्या नावे असलेले. २. गुड्सचे सर्व स्टॉक्स, मशीनरी फर्निचर व फिक्सचर, वाहने, कम्प्युटर आदी संस्था/ कंपनी.
₹.	काळबादेवी ०५२०७१७०२०००१५५ (एसईसी/४४४९)	कर्जदार : चौंधरी कमला मोहनलाल हमीदार : १. चौंधरी सुरेश दानाराम २. चौंधरी संगीता सुरेशभाई, ३. ग्रेट इन्फ्रास्ट्रकर ४. चौंधरी सुरेश दानाराम (ग्रेट इन्फ्रास्ट्रकर यांचे भागीदार) ५. चौंधरी संगीता सुरेशभाई (ग्रेट इन्फ्रास्ट्रकर यांचे भागीदार) अंक्टरीक टाइन्स व मेबडे लक्षदिप ०९.१०.१२३	रु. १४,९२,८६६.०८ (दि. ३१.७७.२०२३ अनुसार) सूचना तारीखा : २२.०८.२०२३	११.०१.२०२४	रु. १५,५९,७३०.०८	१. दुकान धारक क्र. २ए, मोजमापित बिल्ट अप क्षेत्रफळ अर्थात ३३८ चौ. फूट अर्थात ३१–४१ चौ. मीटर तळ मजला, बिल्डींग क्र. १, साई कमशिंअल कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात, गाव शिरगाव, जिल्हा पालघर जमिन मोजमापित ५४९९० चौ. मीटर क्षेत्रफळ पैंकी १०२५–५९ चौ. मीटर जमिन धारक गट क्र. ६६२, ७३८, ७४३ ते ७५०, ७५२, ७५३, ८४६, ८४७, ८४९, ८४८/१, ८४८/२, ८४८/३ व गट क्र. ७४२ व ७५१ धारक गाव शिरगाव, जिल्हा पालघर येथील विक्री करार क्र. पीएलआर/११९४०/२०१३ दि. १७.१२.२०१३ अंतर्गत ताब्यात पेतलेले व मूळ घोषणा करार क्र दि. १४.१२.२०२० अंतर्गत ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे असलेले. २. गुड्सचे सर्व स्टॉक्स, मशीनरी फर्निचर व फिक्सचर, वाहने, कम्प्युटर आदी संस्था/ कंपनी.

दि. ११.०१.२०२४ राजकोट

प्राधिकृत अधिकारी राजकोट नागरिक सहकारी बॅक लि., एच. ओ. वसुली विभाग, राजकोव